

ठेवीवरील व्याजदर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
केंद्रीय कार्यालय
बँकिंग परिचालन एवं विकास विभाग
केंद्र - १ वर्ल्ड ट्रेड सेंटर
कफ परेड, कुलाबा, मुंबई - ४००००५

१९ एप्रिल २००१
२९ चैत्र १९२९ (शके)

डीबीओडी क्रमांक - डीआयआर बीसी १०४/ १३.०३०.००/२०००-०१

ठेवीवरील व्याजदर

बँकिंग विनियम कायदा १९४९ सेक्शन २१ आणि ३५ए आणि दिनांक ४ नोव्हेंबर २००० च्या डीबीओडी क्रमांक डीआयआर. बीसी. ४६/१३.०३.००/२०००-०१ मधील अंशात्मक दुरुस्ती नूसार प्राप्त अधिकारांचा वापर करुन रिझर्व्ह बँक या निर्णयाप्रत आलेली आहे की, पुढील कार्यवाही, सामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक व ताबडतोब करण्याची आहे :

i) उपरोल्लेखित सुचनेनुसार पुरवणी १ ही दुरुस्ती पुरवणीने बदलण्यात येईल.

ii) उपरोल्लेखित सुचनेमधील २२ व्या परिच्छेदातील, कलम (C) हे निम्नलिखित मजकुराने बदलण्यात येईल .

पुढील प्रमाणे:

“(C) खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सावधी ठेव योजनेव्यतिरिक्तच्या, बँकेच्या त्याच शाखेत किंवा वेगवेगळ्या शाखेत, एकाच तारखेला स्विकारलेल्या आणि एकाच दिवशी कालावधी समाप्ती होणाऱ्या, सावधी ठेवींच्या एक ठेव व दुसरी ठेव यांच्या अदा केलेल्या व्याजामधील फरकाच्या प्रकरणात, आणि १५ लाख व त्यापेक्षा जास्त रकमेच्या एकच ठेव ठेवण्याच्या प्रकरणात ठेव रकमेच्या आकारमानावर, खाली नमूद अटींच्या अधीन, वेगवेगळे व्याजदर आकारणीची परवानगी देता येऊ शकते.

i) एकाच समाप्ती कालावधीच्या ठेवींसाठी, वेगवेगळे व्याजदर आकारणीसाठी एकच ठेव ही १५ लाख व त्याहून अधिक रकमेची असणे आवश्यक आहे. सबब, बँकांना १५ लाख व त्याहून अधिक रकमेच्या व्याजासंदर्भात वेगवेगळे व्याजदर किंवा समान व्याजदर आकारता येतील. मात्र, १५ लाखांहून कमी रकमेच्या समान समाप्ती कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर हे एकसमानच असावे लागतील.

ii) बँकेने; वेगवेगळे व्याजदर हे किती रकमेच्या ठेवीवर दिले जातील यासह सर्व ठेवीवरील व्याजदरांची यादी हि सुरुवातीसच जाहीर करणे आवश्यक आहे. बँकेने दिलेले व्याजदर हे ठेवीदार व बँकेच्या तडजोडीने दिले जाता कामा नयेत, ते जाहीर केलेल्या व्याजदराच्या यादीप्रमाणेच असले पाहिजेत.

iii) उपरोल्लेखित सुचनेमधील ९ व्या परिच्छेदातील, कलम (i) हे निम्नलिखित मजकुराने बदलण्यात येईल.

पुढील प्रमाणे:

“(i) ठेवीदाराच्या विनंतीवरून बँकेने, ठेव ठेवताना केलेल्या करारानुसार, कालावधी समाप्त होण्यापूर्वी, ठेवीदाराने विनंती केल्यास बँकेने, सावधी ठेव काढून घेण्याची त्यास परवानगी दिली पाहिजे. अवधी समाप्तीपूर्वी सावधी ठेव काढून घेण्याबद्दलचे दंडात्मक व्याज दर ठरविण्याचे बँकेस पूर्ण स्वातंत्र्य असेल. बँकेने याची खातरजमा करून घेण्याची आहे की, ठेवीदारास ठेवीचा दर व दंडात्मक व्याजदर यांची कल्पना देण्यात आलेली आहे. परंतू बँकेला, हिंदु एकत्र कुटुंबांव्यतिरिक्तच्या मोठ्या ठेवीदाराच्या, मोठ्या रकमेच्या ठेवी मुदतीपूर्वी काढण्यास नकार देण्याचा अधिकार आहे. मात्र, बँकेने त्यांच्या अशा धोरणाची (म्हणजेच अशा ठेवी स्विकारतानाच) ठेवीदारांना पुर्वकल्पना देणे आवश्यक आहे.

iv) उपरोल्लेखित सुचनेमधील ११ व्या परिच्छेदातील, कलम (i) हे पुढील प्रमाणे बदलण्यात येईल.

“(i) बँकेला स्वतःच्या अधिकारात, मुदत उलटून गेलेल्या ठेवीचे नुतनीकरण किंवा ठेवीतील कांही रक्कमेचे नुतनीकरण करून ठेव घेता येईल. अट हि आहे की, ठेव समाप्ती व नुतनीकरणाचा दिनांक दोन्ही दिवस धरून १४ दिवसांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये. त्याच प्रमाणे नुतनीकरण केलेल्या ठेवीच्या कालावधीसाठीचा ठरविण्यात आलेला व्याजदर हा ज्या दिवशी मागील ठेव मुदत संपली त्या दिवसापासून लागू केलेला असेल. मुदत उलटून गेलेल्या डिपॉझिटच्या संदर्भात जर १४ दिवसही उलटले असतील, आणि ठेवीदार त्या ठेवीची संपूर्ण किंवा ठेवीमधील कांही रक्कम पुन्हा नविन ठेव म्हणून ठेवणार असेल तर, नवीन ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर, उलटून गेलेल्या दिवसांसाठी बँक स्वतःचा व्याजदर निश्चित करेल.

2. दिनांक ४ नोव्हेंबर २०००च्या डीबीओडी क्रमांक डीआयआर. बीसी. ४६/१३.०३.००/२०००-०१ मधील अन्य तरतुदी या तशाच राहतील

(के. एल. खेत्रपॉल)

महाप्रबंधक

पुरवणी

देशी / सामान्य अ-निवासी / अनिवासी खास रुपयामधील खाते

खात्याची वर्गवारी

(दरसाल दरशेकडा)

(i) करंट

नाही

(ii) बचत

४.०

(iii) सावधी ठेव

a) पंधरा लाखांपेक्षा कमी

१५ दिवस व त्याहून जास्त

मोफत

b) रुपये १५ लाख व त्याहून अधिक

७ दिवस व त्याहून अधिक

मोफत